



Divgi TorqTransfer Systems

Divgi TorqTransfer Systems Limited

CIN: L32201MH1964PLC013085

75, General Block, MIDC, Bhosari,

Pune 411 026, India

Tel: (+91-20) 63110110

Web: www.divgi-tts.com

Ref.: DTTS/Sec/24-25/12

May 25, 2024

To, BSE Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400001 BSE Scrip Code – 543812	To, National Stock Exchange of India Limited, "Exchange Plaza" 5th Floor, Plot No. C-1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai – 400051 NSE Scrip Code - DIVGIITTS
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------------	----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Sub: Newspaper Publication

Ref.: Regulations 30 and 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir / Madam,

Pursuant to Regulations 30 and 47 and other applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("LODR Regulations"), enclosed herewith are the copies of the advertisement published in **Financial Express (All editions) and Loksatta (Pune edition)** newspaper(s) on May 25, 2024 for the Extract of Statement of Audited Financial Results of the Company for the quarter and financial year ended March 31, 2024, which were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on May 24, 2024.

Kindly take the same on your record.

Thanking you,

For Divgi TorqTransfer Systems Limited

Sanika Nirgude
Company Secretary and Compliance Officer
M No.: A71466

Enclosure: As above

PUBLIC NOTICE
FORM NO. INC-26
(Pursuant to rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014)
Advertisement to be published in the newspaper for change of the Registered office of the company from one state to another

Before the Central Government
Western Region, (Regional Director)
Everest, 5TH Floor, 100 Marine Drive,
Mumbai, Maharashtra-400002

In the matter of sub-section (4) of Section 13 of Companies Act, 2013 and clause (a) of sub-rule (5) of rule 30 of the Companies (Incorporation) Rules, 2014

AND
IN THE MATTER OF AHINSA
INFRASTRUCTURE AND DEVELOPERS
LIMITED having its Registered Office at
60, Muiji Jetha Building, 3rd Floor,
Maharashtra, India, 400002

APPLICANT
Notice is hereby given to the General Public that the Company proposes to make application to the Central Government under Section 13 of the Companies Act, 2013 seeking confirmation of alteration of the Memorandum of Association of the Company in terms of the special resolution passed at the Extra Ordinary General Meeting held on 29th April, 2024 to enable the company to change its Registered Office from "State of Maharashtra" to "State of Rajasthan".

Any person whose interest is likely to be affected by the proposed change of the registered office of the Company may deliver either on the MCA-21 portal (www.mca.gov.in) by filling investor complaint form or cause to be delivered or send by registered post of his/her objections supported by an affidavit stating the nature of his/her interest and grounds of opposition to the Regional Director, Western Region, Everest, 5TH Floor, 100 Marine Drive, Mumbai, Maharashtra-400002 within fourteen days from the date of publication of this notice with a copy of the applicant company at its registered office at the address mentioned below:

Registered Office: 60, MULJI JETHA BUILDING, 3RD FLOOR, 185/187, PRINCESS STREET, MUMBAI, MAHARASHTRA, INDIA, 400002

For Ahinsa Infrastructure and Developers Ltd
CIN: U1710MH2002PLC134755

ASHOK KUMAR KOTHARI
(Director)

Place: MUMBAI
Date: 25.05.2024

DIN: 00132801

APEX FROZEN FOODS LIMITED						
CIN: L15490AP2012PLC080067						
# 3-160, Panasapadu, Kakinada - 533 005, Andhra Pradesh, India.						
Email: cs@apexfrozenfoods.com Website: www.apexfrozenfoods.in						
EXTRACT OF STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND FINANCIAL YEAR ENDED MARCH 31, 2024						
(₹ In Lakhs except earnings per share basic and diluted)						
S. No.	PARTICULARS	QUARTER ENDED		YEAR ENDED		
		31.03.2024 (Audited)	31.12.2023 (Unaudited)	31-03-2023 (Audited)	31.03.2024 (Audited)	31-03-2023 (Audited)
1.	Total Income	16,313.11	14,862.60	20,723.56	80,729.16	1,07,202.25
2.	Net profit before tax	(49.12)	359.52	(290.87)	1,955.72	5,062.65
3.	Net profit after tax	(36.02)	297.41	(401.69)	1,459.92	3,587.41
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising profit for the period(after tax) and Other Comprehensive Income (after tax)]		297.41	343.70		3603.88
5.	Paid-up equity share capital (Face Value ₹ 10/- each)	3,125.00	3,125.00	3,125.00	3,125.00	3,125.00
6.	Earnings Per Share (of ₹ 10/- each) in ₹ (not annualised)					
	Basic	(0.12)	0.95	(1.29)	4.67	11.48
	Diluted	(0.12)	0.95	(1.29)	4.67	11.48

NOTE:

- The above is an extract of the detailed format of Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the Stock Exchange websites. (www.bseindia.com and www.nseindia.com) and on Company's website. (www.apexfrozenfoods.in)
- The said financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 24th May, 2024

For and on behalf of Board of Directors of
APEX FROZEN FOODS LIMITED

Sd/-
(Karuturi Satyanarayana Murthy)

Executive Chairman

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

Place : Kakinada
Date : 24-05-2024

NOIDA TOLL BRIDGE COMPANY LIMITED

Regd. Office : Toll Plaza, Mayur Vihar Link Road, New Delhi – 110 091

Tel: 0120-2516495 Fax : 0120-2516440

CIN Number: L45101DL1996PLC315772 Website: www.ntbcl.com Email : NTBCL@NTBCL.COM

STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(Rs. in Lacs)

Sl. No.	Particulars	STANDALONE						CONSOLIDATED					
		Quarter ended		Year ended		Quarter ended		Year ended					
		31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited	31.12.2023 Unaudited	31.03.2023 Audited	31.03.2024 Audited			
(1)	(2)	(3)	(4)	(5)	(6)	(7)	(8)	(9)	(10)	(11)	(12)		
I	Total Income from Operations	1,061.67	468.19	522.85	2,395.99	2,681.83	1,061.81	468.46	523.38	2,396.55	2,682.84		
II	Profit/(Loss) for the period before taxation	(542.10)	(832.50)	(1,010.52)	(3,180.33)	(3,527.51)	(536.99)	(822.56)	(1,008.69)	(3,165.89)	(3,512.90)		
III	Net Profit/(Loss) from Continuing operations	(542.10)	(832.50)	(1,010.52)	(3,180.33)	(3,527.51)	(537.00)	(822.65)	(1,008.83)	(3,166.02)	(3,513.25)		
IV	Total Other Comprehensive Income for the Year	(2.41)	0.25	(0.63)	(1.68)	1.16	(2.79)	0.28	(1.09)	(1.86)	1.51		
V	Total Comprehensive Income for the Year	(544.51)	(832.25)	(1,011.15)	(3,182.01)	(3,526.35)	(539.79)	(822.37)	(1,009.92)	(3,167.88)	(3,514.74)		
VI	Paid-up equity share capital (Face Value Rs 10)	18,619.50	18,619.50	18,619.50	18,619.50	18,619.50	18,619.50	18,619.50	18,619.50	18,619.50	18,619.50		
VII	Reserve (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	N/A	N/A	N/A	1,821.12	5,003.13	N/A	N/A	N/A	1,823.59	4,998.40		
VIII	Earning Per Share (Rs.)												
	Basic	(0.29)	(0.45)	(0.54)	(1.71)	(1.89)	(0.29)	(0.44)	(0.54)	(1.70)	(1.89)		
	Diluted	(0.29)	(0.45)	(0.54)	(1.71)	(1.89)	(0.29)	(0.44)	(0.54)	(1.70)	(1.89)		

Notes to Financial Results

1 The above results have been subjected to an audit by the statutory auditors of the Company, reviewed by the audit committee and approved by the Board of Directors at its meeting held on May 24, 2024.

2 The Hon'ble High Court of Allahabad had, vide its judgement dated October 26, 2016, on a Public Interest Litigation filed in 2012 (challenging the validity of the Concession Agreement and seeking the Concession Agreement to be quashed) directed the Company to stop collecting the user fee holding the two specific provisions relating to levy and collection of fee to be inoperative, but refused to quash the Concession Agreement. Consequently, collection of user fee from the users of the NOIDA Bridge has been suspended from October 26, 2016, against which the Company has filed a Special Leave Petition (SLP) before the Hon'ble Supreme Court of India seeking an interim stay on the said judgement.

On November 11, 2016, the Hon'ble Supreme Court issued its Interim Order, denying the interim stay and sought assistance of CAG to verify whether the 'Total Cost' of the Project in terms of the Concession Agreement had been recovered or not by the Company. The CAG has submitted its report to the Hon'ble Supreme Court and the bench has on September 14, 2018, directed that the report submitted by the CAG be kept in a sealed cover.

The Special Leave Petition (SLP) is still pending for final adjudication in the Hon'ble Supreme Court. The Company has also notified NOIDA that the Judgement of the Hon'ble Allahabad High Court, read with the Interim Order of the Hon'ble Supreme Court of India constitutes a 'change in law' under the Concession Agreement and submitted a detailed proposal for modification of the Concession Agreement, so as to place the Company in substantially the same legal, commercial and economic position as it was prior to the said change in law. Since NOIDA did not act on the proposal, the Company had sent a notice of arbitration to NOIDA.

The Arbitral Tribunal has been constituted and both, the Company and NOIDA, have submitted their claims and counter claims. Further, NOIDA had filed an application under Section 16 of the Arbitration and Conciliation Act, 1961 on the maintainability of the arbitration proceedings which was rejected by the Arbitral Tribunal vide order dated August 10, 2018.

NOIDA had filed an application in the Hon'ble Delhi High Court, under Section 34 of the Arbitration and Conciliation Act, 1961, challenging the Arbitral Tribunal Order dated August 10, 2018, which has been disposed off by the Hon'ble Delhi High Court on January 31, 2019, without any relief to NOIDA.

NOIDA has also filed an application for directions before the Hon'ble Supreme Court, seeking a stay on the arbitral proceedings. On April 12, 2019, the Hon'ble Supreme Court directed a stay on the arbitral proceedings.

On January 31, 2020, the Company filed an application before the Hon'ble Supreme Court for vacation of the interim stay granted vide order dated April 12, 2019. In view of the outbreak of COVID-19, the functioning of the Hon'ble Supreme Court was limited to urgent matters only. Pursuant to the filing of letter of urgency, the matter was heard by the Hon'ble Supreme Court on September 21, 2020, October 5, 2020, November 18, 2020, January 20, 2021, March 16, 2021, April 15, 2021, July 26, 2021, August 10, 2021, September 8, 2021 and subsequently posted for October 26, 2021.

Meanwhile, the Company, on October 4, 2021, received a final notice of demand dated September 30, 2021, from NOIDA, wherein NOIDA raised an alleged demand of Rs 26.05 crores payable by the Company within three days of receipt thereof, failing which NOIDA threatened to remove all advertisement displays on the NOIDA side of the DND Flyway. On receipt of the said notice, the Company filed an interim application on October 4, 2021, before the Hon'ble Supreme Court. Based on the Letter of Urgency/ Mentioning filed by the Company, the matter was listed for hearing on October 26, 2021. In spite of the Company informing all the developments at the Hon'ble Supreme Court to NOIDA, the NOIDA authorities unlawfully removed all the advertisement displays from the NOIDA side of the DND Flyway on October 14, 2021.

Further, on October 26, 2021, the matter was not taken up for hearing by the Hon'ble Supreme Court due to paucity of time. The Company once again physically mentioned the urgency before the Hon'ble Supreme Court on October 28, 2021 and the matter was listed for hearing on November 9, 2021 and subsequently was posted for hearing on December 1, 2021 and December 7, 2021. Subsequently, on December 9, 2021, the matter was mentioned and was heard by the Hon'ble Supreme Court on December 15, 2021, January 6, 2022 and January 10, 2022. On January 19, 2022, the Hon'ble Supreme Court disposed the interim application filed on October 4, 2021, with the direction that the Company be permitted to put up outdoor advertisement on payment of Rs 125 per square feet per month, in advance, subject to the outcome of the SLP of 2016 filed by the Company.

The SLP was posted to March 29, 2022, for final disposal, and thereafter was posted on May 10, 2022, August 23, 2022, October 18, 2022, November 2, 2022 and January 10, 2023, but could not be taken up due to paucity of time on all occasions. Subsequently, the matter was heard on July 27, 2023 wherein the Hon'ble Supreme Court has requested the learned Additional Solicitor General of India to examine the report submitted by the CAG and assist the Hon'ble Supreme Court on the said fixed date and the matter was posted for hearing on September 25, 2023. On September 25, 2023 the Learned Bench of Hon'ble Supreme Court took note of the fact that the Respondents have been provided a copy of the CAG Report and thus directed the matter to be listed for final arguments on November 21, 2023.

On November 21, 2023, the Learned Bench noted that service and pleadings in SLP(C) were complete and directed the matter to be listed on January 30, 2024, however, the matter was not taken up on January 30, 2024, February 6, 2024, February 20, 2024, March 5, 2024 and April 2, 2024. The next date of hearing is yet to be notified. Based on a legal opinion and reliance placed by the Board of Directors on the provisions of the Concession Agreement (relating to compensation and other recourses), the Company is confident that the underlying values of the intangible and other assets are not impaired.

The Company continues to fulfill its obligations as per the Concession Agreement, including maintenance of Project Assets.

3 A Public Interest Litigation, which was filed on October 31, 2015, before the Hon'ble High Court of Delhi by the Confederation of NCR Residents Welfare Association (Society) ("CONRWA") seeking quashing of the Memorandum of Understanding ("MoU") dated November 12, 1997, Support Agreement dated January 14, 1998 and all other consequential permissions granted to the Company for construction and operation of DND Flyway has been dismissed on February 1, 2024, by the Hon'ble High Court of Delhi.

4 On September 20, 2021, the Company received an assessment order from the Income Tax Department u/s 143(3) r.w.s. 144B of the Income Tax Act, 1961, for Assessment Year 2018-19, wherein a demand amounting to Rs. 46.23 crores has been raised, primarily on account of valuation of land, by treating land as a revenue subsidy. The Company has on September 30, 2021, requested

पालकमंत्र्यांचे मंत्रालयातून पुण्याकडे लक्ष!

कल्याणीनगर अपघात तपासाची माहिती घेतली असल्याची अजित पवारांची स्पष्टोक्ती

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : 'मला माध्यमांपुढे यायला आवडत नाही. माझ्याबाबत विनाकारण गैरसमज निर्माण केले जात आहेत. पुण्यातील मोटार अपघात प्रकरणासह अन्य घटनांचा आढावा मी मंत्रालयात बसून घेत होते. पुण्यातील तपासाकडे माझे बारकाईने लक्ष होते. पोलीस आयुक्तांबरोबरही सातत्याने चर्चा करण्यात आली,' अशी प्रतिक्रिया पालकमंत्री, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

कल्याणीनगर येथील मोटार अपघात प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप झालेला नाही आणि होणार नाही. श्रीमंत आणि गरीब या दोघांसाठी कायदा साख्खा असतो. त्या दृष्टीने कडक कारवाई होईल, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

शहरातील बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत दुचाकीला धडक दिली होती. या धडकेत दोन युवा संपणक

अनधिकृत पबबाबत नाराजी

शहरात पब संस्कृती आणि पबमधील गैरप्रकार, तसेच अनधिकृत बांधकामाबाबतही अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली. त्या संदर्भात कल्याणीनगर येथील घटनेनंतर पवारसमर्थक आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीसांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप झाला होता. त्याबाबत विचारले असता, टिंगरे यांनी त्याबाबतचे स्पष्टीकरण दिल्याचे सांगत पवार यांनी त्यावर बोलणे टाळले. पोलिसांनी पैसे घेतल्याचा आरोप कसबा विधानसभा मतदारसंघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे, त्यावर बोलताना कोणी बिनबुडाचे आरोप करू नयेत, पुरावे दाखवावेत, असे पवार यांनी स्पष्ट केले.

अभियंत्यांना जीव गमवावा लागला होता. कल्याणीनगर येथे रविवारी पहाटे झालेल्या या प्रकाराने राज्यभरात एकच खळबळ उडाली होती. ही घटना घडल्यानंतर पाच दिवस उलटून गेले, तरी पालकमंत्री अजित पवार पुण्यात फिरकले नव्हते. त्यावरून पवार यांच्यावर टीका सुरू झाली होती. त्यावर पुण्यात आलेल्या पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना शुक्रवारी या घटनेतील तपासावर बारकाईने लक्ष होते, असे सांगितले.

राज्यातील मतदानाचा पाचवा टप्पा संपल्यानंतर मधल्या काळात

काही घटना घडल्या. गेल्या सोमवारपासून मी मंत्रालयात होते. पुण्यातील घटना घडल्यानंतरही मी मंत्रालयातून घटनेची माहिती घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर माझी चर्चा झाली. फडणवीस यांनी जातिने लक्ष घालणार असल्याचे मला सांगितले. त्यानुसार ते पुण्यात आले. मात्र, पालकमंत्री अनुपस्थित असल्याचा गैरसमज निर्माण करण्यात आला. मला माध्यमांपुढे यायला आवडत नाही. त्यामुळे मंत्रालयातून मी सर्व प्रकारावर लक्ष ठेवून होते, असे पवार यांनी स्पष्ट केले.

प्रकरणात राजकीय हस्तक्षेप झालेला नाही. तो होऊ देणार नाही. कायदा आणि सुव्यवस्था उत्तम राखण्याची जबाबदारी पोलीस आयुक्तांची आहे. त्यानुसार दोषींवर कडक कारवाई करण्याची सूचना पोलीस आयुक्तांना सातत्याने करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकाराची माहिती आणि घटनाक्रम पोलिसांनी जाहीर केला आहे. यात कोणताही राजकीय हस्तक्षेप नाही. त्याबाबतच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री म्हणून मी त्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. उजनी धरणात बोट उलटून झालेल्या अपघाताची, नगर जिल्ह्यातील दुर्घटनेनंतर शासकीय यंत्रणांना सूचना देण्यात आल्याचे, तसेच इंदापूर येथील तहसीलदारावरील हल्ला वाळूमफियांकडून झाल्याचा पोलिसांचा अंदाज असून, योग्य ती कारवाई करण्याची सूचना ग्रामीण पोलीस अधीक्षकांना करण्यात आल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

मुंढवा, घोरपडी, कोरेगाव पार्क परिसरातील हॉटेल्सवर कारवाई

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : शहरातील अनधिकृत हॉटेल्सवरील कारवाईचा धडाका महापालिका प्रशासनाने कायम ठेवला आहे. महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाने मुंढवा, घोरपडी, कोरेगाव पार्कसह मध्य पुण्यात शुक्रवारी कारवाई केली. एकूण १४ ठिकाणच्या १९ हॉटेल्सवर कारवाई करत १५ हजार ९२५ चौरस फुटांचे क्षेत्रावरील अतिक्रमण हटविण्यात आले.

कल्याणीनगर येथील मोटार अपघात प्रकरणांनंतर शहरातील पब, हॉटेल्सचा मुद्दा ऐरणीवर

आला होता. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही अनधिकृत पब, हॉटेल्सवर कारवाई करण्यात यावी, असे आदेश दिले होते. यानंतर शहरातील मोटी हॉटेल्स, रेस्टॉरंट, रूफटॉप हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा धडाका महापालिकेने सुरू केला आहे. या कारवाईत हॉटेल्समधील अनधिकृत बांधकामे पाडून टाकण्यात आली. दोन विभागांत ही कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये एकूण १५ हजार ९२५ चौरस फुटांचे क्षेत्र मोकळे करण्यात आले.

'पोलीस आयुक्त बांधकाम व्यावसायिकांना धार्जिणे'

लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी अक्षय्य चुका केल्या आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार बांधकाम व्यावसायिकांना धार्जिणे असून, त्यांची तातडीने बदली करण्याची मागणी काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी शुक्रवारी केली. कल्याणीनगर अपघात प्रकरणाची त्रयस्त यंत्रणेमार्फत किंवा निवृत्त न्यायाधिकांमार्फत चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

कल्याणीनगर अपघात प्रकरणातील आरोपी अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी येरवडा पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांकडून कोट्यवधी रुपये घेतले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी अपघात प्रकरणात दोषी

अधिकाऱ्यांना पाठीशी घातले. त्यामुळे त्यांची तातडीने बदली करावी. बांधकाम व्यावसायिक विशाल अगरवाल यांच्या व्यावसायिक कामातही अनियमितता आहे. बांधकाम नियमावलीचे उल्लंघन करून त्यांनी कामे केली आहेत. अगरवाल यांचे मुंबईतील गुंड टोळ्यांशी संबंध आहेत. याबाबतचा तपास थांबलेला आहे. याप्रकरणाची गूह खात्याने कसून चौकशी करावी, असे धंगेकर यांनी सांगितले.

अमली पदार्थ तस्करी ललित पाटील प्रकरणात ससून रुग्णालयाचे तत्कालीन अधिष्ठाता संजीव ठाकूर यांच्यावर कारवाई करण्यास चालढकल करण्यात आली. कल्याणीनगर अपघात प्रकरणात पोलीस चालढकल करून

तातडीने बदली करण्याची धंगेकरांची मागणी

आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

पबचा त्रास स्थानिक रहिवाशांना होत आहे. तरुण पिढीला

वाचवण्यासाठी पब संस्कृती मुळपासून उखडून टाकण्याचे धाडसी पाऊल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उचलावे. पब संस्कृतीमुळेच कल्याणीनगर भागात अपघात घडला. या प्रकरणातील दोषी असलेल्या

DIVGI TORQTRANSFER SYSTEMS LIMITED

(formerly known as DIVGI TORQTRANSFER SYSTEMS PRIVATE LIMITED)

CIN: L32201MH1964PLC013085

REGD OFFICE: P NO 75, GENERAL BLOCK, MIDC, BHOSARI, PUNE - 411026

Email ID: companysecretary@divgi-tts.com, Phone No. 020 63110114, Website: www.divgi-tts.com

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2024

(₹ in million, unless stated otherwise)

Sr.	Quarter ended (31.03.2024)	Quarter ended (31.12.2023)	Quarter ended (31.03.2023)	Year ended (31.03.2024)	Year ended (31.03.2023)	
						(Unaudited)
1	Total income from operations	701.61	676.76	759.59	2,729.83	2,786.67
2	Net Profit / (Loss) for the period before Tax (before exceptional and/or extraordinary items)	123.51	126.38	181.09	535.32	688.31
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary items)	123.51	126.38	181.09	535.32	688.31
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary items)	92.07	93.72	134.50	397.35	511.62
5	Total comprehensive income for the period [Comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	91.87	93.77	134.95	396.96	510.00
6	Paid-up Equity Share Capital	152.91	152.91	152.91	152.91	152.91
7	Other Equity (excluding Revaluation Reserve)				5,650.52	5,359.92
8	Earnings Per Share (Face value of Rs 5/- per share) (Not annualised for the quarters)					
	1. Basic	3.01	3.06	4.75	12.99	18.45
	2. Diluted	3.01	3.06	4.75	12.99	18.45

Notes:

- The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the financial results are available on the website of the Company, BSE and NSE.
- The above results were reviewed and recommended to the Board of Directors by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at its meeting held on May 24, 2024. The same has been audited by Statutory Auditors.

For Divgi TorqTransfer Systems Limited (formerly known as Divgi TorqTransfer Systems Private Limited)

Jitendra Bhaskar Divgi

Managing Director

DIN: 00471531

Place: Pune

Date: May 24, 2024

Adfactors 386

भारतीय स्टेट बँक, रिटेल अॅसेट सॅल्यू प्रोसेसिंग सेंटर - ४, तळ मजला, लालवाणी आयकॉन, साकोरे नगर सोसायटी, विमान नगर, विमानतळ रोडलगत, पुणे ४११०१४. फोन (०२०) ४८५०१०६०/६६, ई-मेल racp4.pune@sbi.co.in

ताबा नोटीस

ज्याअर्थी, खाली सही करणार अधिकृत अधिकारी, **भारतीय स्टेट बँक, (आरएसीपीसी ४)**, यांनी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल अॅसेट्स अँड एंफोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरस्ट अॅक्ट २००२ (सदर कायदा) व सिक्युरिटी इंटरस्ट (एन्फोर्समेंट) नियम २००२ (सदर नियम) च्या नियम ३ सह सदर कायद्याच्या कलम १३(१२) नुसार प्राप्त अधिकारानेच व सदर कायद्याच्या कलम १३ (२) अन्वये संबंधित कर्जदार आणि इतर, खाली अधिक माहिती दिली आहे, यांना **मागणी नोटीस** पाठवून सदर नोटीसीत नमूद केलेली येणे असलेली रक्कमेचे नोटीस मिळाल्यापासून ६० दिवसांचे आत भरणा करण्याची सूचना केली होती. त्यानुसार संबंधित कर्जदार/ जामीनदार/ मालमत्ताधारक यांनी सदर रक्कमेचा भरणा न केल्याने सर्वसामान्य जनतेस, विशेषतः कर्जदार/जामीनदार/मालमत्ताधारक यांस सूचना देण्यात येते की, खाली सही करणार अधिकृत अधिकारी यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) अन्वये प्रदान झालेल्या अधिकाराचा वापर करून खाली वर्णन केलेल्या मालमतेचा खाली दिलेल्या तारखेस **प्रतिकार्यक ताबा** घेतला आहे. खाली उल्लेखिलेले कर्जदार/ जामीनदार/ मालमत्ताधारक यांस आणि सर्व सामान्य जनता यांना जाहीर सावधानतेची सूचना देण्यात येते की त्यांनी खाली उल्लेखिलेल्या मालमत्तेसंबंधात कोणताही व्यवहार करू नये. जर असा कोणताही व्यवहार केला गेला तर तो **भारतीय स्टेट बँकेच्या** खाली नमूद केलेल्या बोजासह असेल.

कर्जदाराचे ध्यान सदर कायद्याच्या कलम १३, उपकलम ८ कडे आकर्षित करण्यात येत असून त्यात कर्जदारास आपल्या तारण मिळकतीवरील बोजा उतरवून घेण्यास उपलब्ध असलेल्या कालमर्यादेची तरतूद आहे.

अ. क्र.	कर्जदाराचे नाव	अचल संपत्तीचे वर्णन	मागणी नोटीस तारीख	प्रतिकार्यक ताबा तारीख	रोजी येणे रक्कम रुपये
१.	श्री. विकास जगन्नाथ आढाव (कर्जदार)	गाव मौजे वाघोली, ता. हवेली, जि. पुणे येथील गट नं. २२९ मधील युनिक रेसीडेन्सी मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट नं. सी-१०४ बिल्ड अप क्षेत्र ६०५ चौ. फू. म्हणजेच ५६.२२ चौ. मी. टेरेस तसेच एका कार पाकींगसह.	०२.०८.२०१८	२२.०५.२०२४	दि. ०२.०८.२०१८ रोजी रु. १९,६७,९४०/- (रु. एकोणीस लाख सतुसष्ट हजार एकशे चाळीस फक्त) अधिक करारातील दरानुसार होणारे व्याज, झालेले व होणारे प्रारंभिक खर्च, शुल्क इ.
२.	श्री. बाळासाहेब गेनबा धर्मळकर (कर्जदार) सौ. शुभांगी बाळासाहेब धर्मळकर (सह-कर्जदार)	गाव शिरसवाडी तालुका हवेली, जिल्हा पुणे येथील गट नं. ४८ वरील बालाजी निसर्ग मधील बिल्डिंग नं. १२ ए टाइट मधील तिसऱ्या मजल्यावरील फ्लॅट नं. ३०१ विकीयोग्य क्षेत्र ४६४ चौ. फू. म्हणजेच ४३.१२ चौ. मी.	१५.०३.२०२४ आणि वर्तमानपत्रात प्रसिद्ध दि. २७.०३.२०२४	२२.०५.२०२४	दि. १५.०३.२०२४ रोजी रु. ७,२५,६३७/- (रु. सात लाख पंचवीस हजार सहाशे सद्दतीस फक्त) अधिक करारातील दरानुसार होणारे व्याज, झालेले व होणारे प्रारंभिक खर्च, शुल्क इ.

सही/- श्री. राजेंद्र कुमार चौधरी
अधिकृत अधिकारी,
भारतीय स्टेट बँक, आरएसीपीसी ४, पुणे

दिनांक : २२.०५.२०२४
स्थळ : पुणे

(मजकूरत संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य मानावा)

AEPS* वापरताना कागद/ फिल्मसाठी फिंगरप्रिंट स्कॅनिंगचा पृष्ठभाग तपासा

(*AEPS - आधार एनेबल्ड पेमेंट सिस्टिम)

दगाफटका टाळण्यासाठी ट्रॅजॅक्शन स्लिप अवश्य मागा आणि तपशील तपासा

आरबीआय सांगते आहे...
जाणकार बना, सतर्क रहा!

सावर्जनिक हितार्थ जारी
भारतीय रिझर्व्ह बँक
RESERVE BANK OF INDIA
www.rbi.org.in

अधिक माहितीसाठी, <https://rbikehtahai.rbi.org.in/aeps> वर जा
ह्या मेसेजरवर फीडबॅक देण्यासाठी, rbikehtahai.rbi.org.in ला लिहा